

FIRST INFORMATION REPORT

(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल
(कलम 154 Cr.P.C. प्रकृत्या संकित)

1. District (जिल्हा): सोलापुर शहर

P.S.(ठाणे): मौजदार चायडी

Year (वर्ष): 2021

FIR No.(प्रथम खबर क्र.): 0350

Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 22/05/2021 02:31 बजे

S.No. (अ.क्र.)	Acts (अभिनियम)	Sections (कलम)
1	भ्रष्टाचार प्रतिबंधक अभिनियम, 1988	7
2	भ्रष्टाचार प्रतिबंधक अभिनियम, 1988	12

3. (a) Occurrence of offence (गुन्हापी घटना):

1. Day(दिवस): शुक्रवार

Date From (दिनांक पासून): 21/05/2021

Time Period (कालावधी): पहर 5

Date To (दिनांक पर्यंत): 21/05/2021

Time From (वेळेपासून): 13:18 बजे

Time To (वेळेपर्यंत): 15:05 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):

Date (दिनांक): 22/05/2021

Time (वेळ): 02:00 बजे

(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ)

Entry No. (नोंद क्र.): 008

Date & Time (दिनांक आणि वेळ): 22/05/2021 02:31 बजे

4. Type of Information (माहितीचा प्रकार): लेखी

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर): पश्चिम, 02 किमी

Beat No. (बिट क्र.):

(b) Address (पत्ता): रामलाल चौक, सोलापुर

(c) In case, outside the limit of this Police Station, then (या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):

District(State) (जिल्हा(राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

(a) Name (नाव): शिवाजी शंकर पवार

(b) Father's/Husband's Name(वडील / पतीचे नाव):

(c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1979

(d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत

(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):

Date of Issue (दिल्याची तारीख):

(f) Passport No.(पारपत्र क्र.):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

(g) Id details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN)
ओळखपत्र विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआयडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)

S.No.(अ.)	Id Type (ओळखपत्राचा प्रकार)	Id Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1	.	

13. Action Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at (केलेली कारवाई: बाब क्र. २ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.) or (किंवा)

(1) Registered the case and took up the investigation: (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव): Bhagwat shankar Maske
Rank (पद): HC (Head Constable)

No.(क्र.): DGPBSMM840 to take up the investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)
(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) Transferred to P.S. (गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C. (आर. ओ .ए .सी.)

14. Signature/Thumb impression of the complainant / informant. (तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

15. Date and time of dispatch to the court (न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

पो. ठाणे अंमलदार
राजेंद्र हरिभौ बहिरात
Signature of Officer in charge, Police Station (ठाणे प्रभारी अधिका-याची)
Name (नाव): Rajendra Haribhau Bahirat
Rank(पद): I (Inspector)
No.(सं.): PCMH87938